

## PATANIALI FOODS LIMITED

(Formerly known as Ruchi Soya Industries Limited)

Corporate Office: 601, Part B-2, 6th Floor, Metro Tower, Vijay Nagar, A.B. Road, Indore-452 010 Phone: +91 (731) 4767109 / 4767110 ● E-mail: corporate@patanjalifoods.co.in





PFL/2023 September 04, 2023

To **BSE Ltd**. Floor No. 25, Phiroze Jeejeebhoy Tower, Dalal Street, Mumbai – 400 001

National Stock Exchange of India Ltd., Exchange Plaza,

Bandra-Kurla Complex, Bandra (E),

Mumbai – 400 051

BSE Scrip Code: 500368 NSE Symbol: PATANJALI

<u>Sub.: Newspaper Publication for 37<sup>th</sup> Annual General Meeting of the Company - Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015</u>

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulation 47 and other applicable provisions of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we are enclosing herewith copies of the newspaper publications of public notice for convening the 37<sup>th</sup> Annual General Meeting (AGM) of the Company to be held on Friday, September 29, 2023 at 3:00 p.m. (IST) through video conferencing ("VC")/other audio visual means ("OAVM"), published in the following newspapers:

- The Free Press Journal (English Language)
- Navshakti (Vernacular Language)

The above information will also be hosted on the Company's website viz. www.patanjalifoods.com.

You are requested to take the same on record.

Thanking you,

Yours faithfully

For Patanjali Foods Limited (Formerly known as Ruchi Soya Industries Limited)

Ramji Lal Gupta Company Secretary

**Encl.: As above** 



## **Ashoka Buildcon Limited**

Registered Office : S. No. 861, Ashoka House, Ashoka Marg, Vadala, Nashik- 422011 Tel.: 0253-6633705, Fax: 0253-2236704; Website: www.ashokabuildcon.com; E-mail: investors@ashokabuildcon.com

#### 30<sup>™</sup> ANNUAL GENERAL MEETING OF ASHOKA BUILDCON LIMITED TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING (VC) /OTHER AUDIO **VISUAL MEANS (OAVM)**

Notice is hereby given that the Thirtieth (30th) Annual General Meeting (AGM) of the shareholders of Ashoka Buildcon Limited ("the Company") is scheduled to be held on Friday, September 29, 2023, at 12.30 p.m. IST at S.No. 861, Ashoka House, Ashoka Marg, Vadala, Nasik - 422 011 through Video Conferencing (VC) / Other Audio Visual Means (OAVM) in due compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 ("the Act"), the Rules made thereunder read with the MCA's General Circulars numbered 14/2020, 17/2020, 20/2020, 02/2022 and 10/2022 dated April 8, 2020, April 13, 2020. May 5, 2020. May 05, 2022 and December 28, 2022 respectively and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations") read with the SEBI Circulars numbered SEBI/HO/CFD/CM01/CIR/P/2020/79 dated May 12, 2020, SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/ 62 dated May 13, 2022 and SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 dated January 05, 2023 to transact the businesses as set out in the AGM Notice.

In compliance with the above MCA & SEBI Circulars, copy of the Notice of the AGM along with the Annual Report for the Financial Year 2022-23 will be sent to the shareholders whose email addresses are registered / available with the Company/Depository Participants. Shareholders holding shares in dematerialised mode are requested to register their email addresses and mobile numbers with their relevant depositories through their depository participants. Shareholders holding shares in physical mode are requested to furnish their email addresses and mobile numbers with the Company's Registrar and Share Transfer Agent (RTA) Link In time India Private Limited Telephone: 022-49186000; Email: enotices@linkintime.co.in; Website: https://instavote.linkintime.co.in/Home.

The Notice of the AGM and the Annual Report will also be available on the Company's website: www.ashokabuildcon.com/Investor, websites of the stock exchanges (BSE & NSE) www.bseindia.com and www.nseindia.com respectively and on the RTA e-voting website: instavote.linkintime.co.in.

The Shareholders will have an opportunity to cast their votes electronically on the businesses as set out in the Notice of AGM through remote e-voting/voting during AGM. The Shareholders will be provided with a facility to attend AGM through VC/OAVM through INSTAMEET, the e-voting platform as provided by Link In time India Private Limited. The manner of remote e-voting for shareholders holding shares in dematerialised mode, physical mode and for shareholders who have not registered their email addresses will be provided in the Notice to the shareholders. The details will also be made available on the website of the Company. The Shareholders are requested to visit https://www.ashokabuildcon.com/Investor.for.such.details.

The Notice of 30th AGM will be sent to the shareholders in accordance with the applicable Laws on their email addresses shortly

For Ashoka Buildcon Limited

Place: Nashik Date: September 02, 2023

(Manoj A. Kulkarni) **Company Secretary** Membership No. FCS - 7377



झोनल सस्त्र सेंटर, मुंबई पीएनबी, प्रगती टॉवर, १ला मजला, प्लॉट क्र. सी-९, ब्लॉक क्र. जी, बीकेसी, मुंबई-४०००५२

सरफैसी ॲक्ट अंतर्गत तारण मत्तेच्या विक्रीकरिता विक्री सूचना सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ सहवाचता सिक्युरिटी

इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्य नियम ८ (६) च्या तरतुदीन्वये स्थावर मत्तेच्या विक्रीसाठी ईँ-लिलाव विक्री सूचना. . सर्व सामान्य जनता आणि विशेषतः कर्जदार आणि हमीदार यांना सूचना याद्वारे देण्यात येत की खालील वर्णिलेल्या स्थावर मिळकतीचा तारण धनको यांचेकडे गहाण/प्रभारित आहे. ज्यांचा सांपारिर्वेक/प्रत्यक्ष/सांकेतिक कब्जा बँक/ तारण धनकोच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी घेतला आहे. त्या संबंधित कर्जदार आणि हमीदारांकडून वरील नावाच्या बँक/तारण धनकोना थकीत कर्जाच्या वसुलीसाठी ''जे आहे जेथे आहेँ'', ''जे आहे जसे आहें'' आणि ''जे काही आहे तेथे आहें'' तत्त्वाने खालील तक्त्यात नमद तारखेस विकण्यात येणार आहे. राखीव किंमत आणि इसारा अनामत रक्कम संबंधित मिळकती समोरिल खालील परिशिष्ट नमद

तारण मत्तेचे परिशिष्ट

अ.	शाखेचे नाव	गहाण स्थावर मिळ्कतींचे वर्णन/	ए) सरफैसी ॲक्ट २००२ चा	ए) राखीव किंमत	ई लिलावाची	तारण
क्र.	खात्याचे नाव	मालकाचे नाव (मिळकतीचे गहाणवटदार)	१३(२) अन्वये मागणी सूचनेची तारीख	(रु. लाखात)	तारीख/ वेळ	धनकोंना ज्ञात
	कर्जदार/गहाणदार/हमीदार	(11004/114 1811146411)	बी) रोजीसची थकबाकी	बी) इअर		भारांचा
	खात्याचे नाव आणि पत्ता		रक्कम	सी) बोली		तपशील
			सी) सरफैसी ॲक्ट २००२ चा १३(४) अन्वये कब्जा तारीख	वाढविण्याची रक्कम		
			डी) कब्जाचा प्रकार	(पपान		
			सांकेतिक/प्रत्यक्ष/अन्वयिक			
	झोनल सस्त्र सेंटर, मुंबई					
	मे. पोस्को स्टील्स प्रा. लि. । पत्ता: इंडिया बुल्स फायनान्स सेंटर,					
	टॉवर ३, १६०१, १६ वा मजला,					
	सेनापती बापट मार्ग, एल्फिस्टन					
	(प), मुंबई ४०० ०१३, महा.		ए) १९.०१.२०२२			
	श्री. अभय एन लोढा (हमीदार)  पत्ता: ६०३, वैतरणा, सर		// / // // // // // // // // // // // /			
	पोचखनवाला रोड, वरळी सी फेस,					
	वरळी, मुंबई ४०००३०, महा.					
	<ul> <li>श्री. संजीब दास (हमीदार)</li> <li>पत्ता : लोढा पॅरडाईस, अटलास-</li> </ul>		बी) ३०.०६.२०२३			
	डी/७०३, माजिवाडा फ्लायओव्हर		रु. २२१.३५ करोड अधिक			
	जवळ, एस्टर्न एक्सप्रेस हायवे, ठाणे	मिळकत क्र १:	तारखेपासून पुढील व्याज आणि प्रभार	मालमत्ता क्र. १		
	(प) ४०० ६०१, महा.  • मे. दीप स्टार अलॉईस ॲण्ड	फ्लॅट क्र. १७०५, १७ वा मजला, कासा ग्रेड,		ए) ह. ५५५.००	२१.०९.२०२३	
१	स्टील प्रा. लि. (हमीदार)	सेनापती बापट मार्ग, लोअर परेल, मुंबई ४०० ०१३, महाराष्ट		<del>-1</del> ) <del>-</del> 11	स. ११.०० वा.	माहित नाही
	पत्ता : इंडिया बुल्स फायनान्स सेंटर, टॉवर ३, १६०१, १६ वा मजला,	क्षेत्र: १२९२ चौ.फूल बिल्ट अप	सी) १३.०४.२०२२	बी) रु. ५५.००	ते	नाहा
	सेनापती बापट मार्ग, एल्फिस्टन (प),	मे. रॉकडुड मॅनेजमेंट कन्सल्टंट्स प्रा. लि.		सी) रु. १.००	दु. ०४.०० वा	
	मुंबई ४०० ०१३, महा.					
	<ul> <li>मे. रॉकडुड मॅनेजमेंट</li> <li>कन्सल्टंट्स प्रा. लि. (हमीदार</li> </ul>					
	आणि गहाणदार)		डी) सांकेतिक कञ्जा			
	पत्ता : ऑफिस येथे ४, तळजला, रहेजा सेंटर, २१४, फ्री प्रेस जर्नल					
	मार्ग, नरिमन पॉईंट, मुंबई ४००		(प्रत्यक्ष कब्जा करीता			
	०२१, महा.  • मे. फिनिक्स रिअलटर्स प्रा.		आदेश सीएमएम प्राप्त)			
	लि. (हमीदार आणि गहाणदार)					
	पत्ता: ऑफि क्र. ३०८, श्री निकेतन					
	(सध्या सी जय हाऊस असे ज्ञात) येथे शिवसागर इस्टेट, डॉ. ॲनी बेझंट					
	रोड, वरळी, मुंबई ४०० ०१८.					
	झोनल सस्त्र सेंटर, मुंबई					
	मे. सात्रा प्रॉपर्टीज (इंडिया) लि. पत्ताः २ रा मजला, देव प्लाझा,	मिळकत क्र. १: युनिट क्र. एल ३१, प्राईम मॉल इरला सोसायटी		<b>मिळकत क्र. १</b> ए) रु. ३६.९२	२१.०९.२०२३	माहित
	फायर स्टेशन समोर, अंधेरी (प),	रोड, विलेपार्ले (प), मुंबई ४०० ०५६, महाराष्ट्र.		बी) रु. ३.७०	स. ११.०० ते दु. ०४.००	नाही
	मुंबई ४०० ०५४, महा.	क्षेत्र: १३२ चौ. फू. चटई १५८ चौ.फू. बिल्ट अप.		सी) रु. १.००	3. 00.00	
		मिळकत क. २:		मिळकत क्र. २		
		युनिट क्र. जी-०२४, प्राईम मॉल इरला सोसायर्ट		ए) रु. २४.८८	२१.०९.२०२३	माहित
	मे. प्राईम डेव्हलपर्स पत्ताः युनिट क्र. एफ ९३, १ ला	रोड, विलेपार्ले (प), मुंबई ४०० ०५६, महाराष्ट्र. क्षेत्र: ७९ चौ. फू. चटई		बी) रु. २.५०	स. ११.०० ते	माहत नाही
	मजला, प्राईम मॉल इरला सोसायटी	९० चौ.फू. बिल्ट अप.	बी) २०.०४.२०२१-	सी) रु. १.००	दु. ०४.००	
	रोड, विलेपार्ले (प), मुंबई ४००	मिळकत क्र. ३:	रु. १.५६ करोड अधिक + त्यावरील पृढील व्याज	मिळकत क्र. ३		
	०५६, महा.	युनिट क्र. एफ-०९०, प्राईम मॉल इरला सोसायटी रोड, विलेपार्ले (प), मुंबई ४०० ०५६, महाराष्ट्र.		ए) रु. २८.३३	२१.०९.२०२३	माहित
		क्षेत्र: ९१ चौ. फू. चटई	सी) २३.०५.२०२२	बी) रु. २.९०	स. ११.०० ते दु. ०४.००	नाही
2		१०९ चौ.फू. बिल्ट अप.		सी) रु. १.००	3.	
		मिळकत क्र. ४: युनिट क्र. एफ-१०२, प्राईम मॉल इरला सोसायटी	डी) प्रत्यक्ष कब्जा	मिळकत क्र. ४ ए) रु. ३४.२५		
	श्री. प्रफुल नानजी सात्रा पत्ता: ७०१/७०२, रेहाना हाईट्स ६,	युनिट क्र. एफ-१०२, प्राइम माल इरला सासायटा   रोड, विलेपार्ले (प), मुंबई ४०० ०५६, महाराष्ट्र.		ए) रु. ३४.२५ बी) रु. ३.५०	२१.०९.२०२३ स. ११.०० ते	माहित
	चापेल लेन, सांताक्रुझ (प), मुंबई	क्षेत्र: ७९ चौ. फू. चटई		सी) रु. १.००	दु. ०४.००	नाही
	४०० ०५४, महा.	९० चौ.फू. बिल्ट अप.		_		
		मिळकत क्र. ५: युनिट क्र. टी-००१, प्राईम मॉल इरला सोसायटी		<b>मिळकत क्र. ५</b> ए) रु. ३३.०४	२१.०९.२०२३	
		रोड, विलेपार्ले (प), मुंबई ४०० ०५६, महाराष्ट्र.		बी) रु. ३.४०	स. ११.०० ते	माहित नाही
	सौ. मिनाक्षी प्रफुल सात्रा	क्षेत्र: १०७ चौ. फू. चटई १२८ चौ.फू. बिल्ट अप.		सी) रु. १.००	दु. ०४.००	1161
	पत्ता: ७०१/७०२, रेहाना हाईट्स ६,	मिळकत क्र. ६:		मिळकत क्र. ६		
	चापेल लेन, सांताक्रुझ (प), मुंबई ४०० ०५४, महा.	युनिट क्र. टी-००२, प्राईम मॉल इरला सोसायटी		ए) रु. २४.७८	२१.०९.२०२३	माहित
		रोड, विलेपार्ले (प), मुंबई ४०० ०५६, महाराष्ट्र. क्षेत्र: ८० चौ. फू. चटई		बी) रु. २.५०	स. ११.०० ते	माहत नाही
		९६ चौ.फू. बिल्ट अप.		सी) रु. १.००	दु. ०४.००	
	झोनल सस्त्र सेंटर, मुंबई	युनिट २०४ए, २ रा मजला, ए विंग, इमारत नाव				
	मे. पानाचे एक्सपोर्ट प्रा. लि.	नीलकंठ ९९, नीलकंठ निरंजन प्रिमासेस को – ऑप सोसा लि., ताराबाई हॉल जवळ, मरिन	ए) ०३.०५.२०१८			
	पत्ता: १०८, पार्वती इंडस्ट्रीअल इस्टेट, न्यु सन मिल कंपाऊंड,	लाईन्स फ्लायओव्हर, मरिन लाईन्स, पश्चिम,				
	लोअर परेल (प), मुंबई ४०००१३	मुंबई ४०० ००२, महा.	बी) ०१.०५.२०१८-	ए) रु. ९८.२८	20 40 2 22	
3	श्री. पुनीत पी कपूर (हमीदार)	क्षेत्र: ३०३.०० चौ. फू. चटई मालक: श्री. पुनीत पी कपूर	रु. २८.६८ करोड + त्यावरील पुढील व्याज	बी) रु. १०.००	२१.०९.२०२३ स. ११.०० ते	माहित
`	श्री. प्रेम कपूर (हमीदार) श्री. परिश्रत कपर (हमीदार)	आणि		·	दु. ०४.००	नाही
	श्री. परिक्षत कपूर (हमीदार) श्री. प्रशांत कपूर (हमीदार)		सी) १३.०२.२०१९	सी) रु. १.००		
	सर्व पत्ता: ५ए, जीवन, ११, एल डी		डी) सांकेतिक कब्जा			
	रुपारेल मार्ग, नेपिअन सी रोड, मुंबई ४०० ००६, महाराष्ट्र					

#### ४०० ००६, महाराष्ट्र अटी आणि शर्ती

विक्री सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ मधील विहित अटी आणि शर्ती आणि खालील पुढील अटींच्या अधीन राहील. १. मिळकती ''जे आहे जेथे आहे तत्त्वाने'', ''जे आहे जसे आहे तत्त्वाने'' आणि ''जे काही आहे तेथे आहे तत्त्वाने'' विकण्यात येईल. २. येथील वरील परिशिष्टात विनिर्दिष्ट तारण मत्तेचे तपशिल हे प्राधिकृत अधिकाऱ्यांच्या योग्य माहितीनुसार नमुद केलेले आहेत, परंतु **प्राधिकृत अधिकारी** सदर उद्घोषणेतील कोणतीही चुक, चुकीचे विवरण किंवा वगळणे यासाठी उत्तरदायी राहणार नाहीत. ३. विक्री वरील कोष्टाकातील नमूद तारीख आणि वेळी वेबसाईटः https://www.mstcecommerce.com येथे पुरविलेल्या ई-लिलाव प्लॅटफॉर्म मार्फत निम्नस्वाक्षरीकाराद्वारे करण्यात येईल. ४. प्राधिकृत अधिकारीनी कोणताही कारण न देता कोणत्याही वेळी कोणतीही/सर्व बोली स्वीकारणे किंवा नाकारणे किंवा लिलाव **पुढे ढकलणे/रद करणे/तहकूब करणे/खंडीत करणे**/अटी सुधारण्याचा हक्क राखून ठेवला आहे. ५. सर्व वैधानिक थकबाकी/अटेन्डट प्रभार/इतर थकबाकी सह नोंदणी प्रभार, मुद्रांक शुल्क, कर, वैधानिक दायित्वे, मिळकत कर थकबाकी, वीज थकबाकी इ. खरेदीदारांने भरायची आहे. ६. विक्रीच्या तपशिलवार अटी आणि शर्तीकरिता कृपया www.ibapi.in, erce.com, https://eprocure.gov.in/epublish/app आणि www.pnbindia.in चा संदर्भ घ्यावा.

दिनांक : ०१.०९.२०२३ प्राधिकृत अधिकारी, पंजाब ॲण्ड नॅशनल बँक करीता, तारण धनको, मोबा क्र. ७८१३०८८७७७ **महा**वितरण

नव
 शिक्ति । मुंबई, रिववार, ३ सप्टेंबर २०२३

# वीज बंद निवेदन

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादीत, वाशी विभागांच्या अखात्यारीत येणाऱ्या वीज वितरण वाहिनीच्या देखभालीचे व दुरुस्तीचे काम दिनांक ०३.०९.२०२३ रोजी करण्यात येणार आहे. तरी सदर कालावधीमध्ये खालीलप्रमाणे वीजवाहिनी बंद राहिल याची कपया नोंद घ्यावी

	C		
अ.क्र	वीज वाहिनी	कालावधी	प्रभावित क्षेत्र
ξ	२२ केव्ही सिडको २ फीडर -३०४	सकाळी ५.३० ते दुपारी १४.००	ऐरोली गाव, न्यू भक्ति पार्क, पटनी रोड
२	२२ केव्ही सिडको २ फीडर -३१९	सकाळी ५.३० ते दुपारी १४.००	ऐरोली गाव, शिव कॉलोनी, साईनाथ वाडी, समता नगर, ऐरोली नाका

कार्यकारी अभियंता वाशी विभाग, वाशी



## इंडियन ओव्हरसीज बँक

असेट रिकव्हरी मॅनेजमेंट ब्रांच ५ वा मजला, मेकर टॉवर ई विंग, कफ परेड, मुंबई-४००००५. द्.- ०२२-२२१७४१७५/१७९/१८०, ईमेलः iob1998@iob.in

#### स्थावर मिळकतीच्या विक्रीसाठी ई-लिलावाकरिता जाहीर सूचना

सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेट ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरीटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ सहवाचता सिक्युरीटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ (क्र. ५४ सन २००२) अन्वये बँकेकडे गहाण स्थावर मिळकतीची विकी. ज्याअर्थी. **इंडियन ओव्हरसीज बँकेच्या** प्राधिकत अधिकाऱ्यांनी येथील खालील तपशिलानसार १०.०८.२०२३ रोजीस बँकेची थकबाकी रु. ४,७८,५०,१७७.०० (रुपये चार कोटी अठुट्याहत्त्तर लाख पन्नास हजार एकशे सत्त्याहत्तर मात्र) अधिक व्याज आणि खर्चाच्या वसुलीकरिता **'जे आहे जेथे आहे तत्त्वाने आणि जे आहे जसे आहे तत्त्वाने'** तत्वावर त्या विक्रीच्या अधिकारासह कर्ज खात्यामध्ये सिक्यरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स २००२ च्या कलम १३(२) अंतर्गत जारी केलेल्या सूचनेनुसार खालील मिळकर्तीचा कब्जा घेतला आहे आणि ज्याअर्थी त्यांनी थकबाकी चुकती करण्यास कसूर केल्यामुळे निम्नस्वाक्षरीकारांनी सदर ॲक्टच्या कलम १३(४) अन्वये त्यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराँचा वापर करून सदर मिळकतीच्या विक्रीद्वारे बँकेच्या थकबाकीची वसुली करण्यासाठी प्रस्तावित आहेत. विक्री वेबपोर्टल www.mstcecommerce.com/auctionhome/ibapi येथे पुरविलेल्या ई-लिलाव प्लॅटफॉर्ममार्फत निम्नस्वाक्षरीकारांद्वारे करण्यात येईल.

खात्याचे नाव एमआरएस एक्सपोर्ट्स

एनपीए तारीख : २६.०२.२०१० मागणी सूचना तारीख : ०९.०८.२०११

सांकेतिक कब्जा सूचना तारीख: १०.०८.२०२३

कजदाराच नाव आणि पत्ताः				
एमआरएस एक्सपोर्ट्स	श्री रेतास्वामी ईलांगो			
प्रोप श्री रेतास्वामी ईलांगो	फ्लॅट क्र १२, ३रा मजला, इमारतीचे नाव बेल-विस्ता को ऑपरेटिव्ह			
२२७, चंपकलाल इंडस्ट्रीअल इस्टेट सायन	हाऊसिंग सोसायटी लिमिटेड, सीटीएस क्र १०१४ गाव एक्सर, आय सी			
पूर्व, मुंबई ४०००२२	कॉलनी होली क्रॉस रोड, बोरिवली (पश्चिम) मुंबई ४००१०३			

मिळकतीचे परिशिष्ट सह राखीव किंमत आणि ईअर

मिळकत तपशिल	<b>राखीव किंमत</b> १% टीडीएस	ईअर (रुपये मध्ये)
	वगळून (रुपये मध्ये)	
फ्लॅट क्र १२, ३रा मजला, इमारतीचे नाव बेल-विस्ता को ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड, सीटीएस क्र १०१४ गाव एक्सर, आय सी कॉलनी होली क्रॉस रोड, बोरिवली (पश्चिम) मुंबई ४००१०३	१,०६,४०,०००.००	१०,६४,०००.००
लिलावाची तपशील		

ई-लिलावाची तारीख आणि वेळ	०९.१०.२०२३ रोजी स. ११.०० ते दु. ०१.०० दरम्यान विक्री पूर्ण होईपर्यंत
	प्रत्येकी दहा मिनिटांच्या अमर्यादित आपोआप विस्तारासह
इअर भरणा	मुद्दा क्र. २ व ३ मधील अटी आणि शर्तींनूसार
बोली वाढविणे	रु. ५०,०००/- (रुपये पंत्रास हजार मात्र)
मिळकतीचे निरिक्षण	११.०९.२०२३ रोजी दु. ३.०० ते सायं. ५.०० वा. दरम्यान (आगाऊ वेळ
	ठरवुन)
इअरसह बोलीसाठी ऑनलाईन अर्ज सादर करणे	४.०९.२०२३ रोजीस स. १० पासून त्यानंतर
ज्ञात भार काही असल्यास	बँकेला निश्चित माहीत नाही. मिळकत ''जे आहे जेथे आहे '', ''जे आहे जसे आहे'' आणि ''जे काही आहे तेथे आहे'' तत्त्वाने विकण्यात येईल. खरेदीदाराने संबंधित प्राधिकरण/ सोसायटीकडुन थकबाकीची खात्री करायची आहे आणि संपूर्ण भरायची आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थेची थकबाकी (मालमत्ता	बँकेला दावा प्राप्त झालेला नाही
कर, मलन्निसःरण, विद्युत बील इ.)	
कोणतेही अन्य थकीत	बँकेला निश्चित माहीत नाही. मिळकत ''जे आहे जेथे आहे '', ''जे आहे जसे आहे'' आणि ''जे काही आहे तेथे आहे'' तत्त्वाने विकण्यात येईल. खरेदीदाराने संबंधित प्राधिकरण/ सोसायटीकडन थकबाकीची खात्री करायची आहे

आणि संपूर्ण भरायची आहे. प्रचलित शासकीय मार्गदर्शन तत्त्वानूसार यशस्वी बोलीदारांनी अतिरिक्त कर (काही असल्यास) भरायचे आहे.

\* सांविधिक थकबाकीपेक्षा बँकेच्या थकबाकीला प्राधान्य अटी आणि शर्तीकरीता कृपया भेट द्या:

https://www.ibapi.in/e-Auctions.aspx; https://www.ibapi.in, http://www.mstcecommerce.com/auctionhome/ibapi (सर्व्हिस प्रोव्हायडरचे ई-लिलावाचे वेब पोर्टल)

दिनांकः ०१.०९.२०२३

(अभय कुमार निडर) मुख्य व्यवस्थापक

ठिकाणः मुंबई

प्राधिकृत अधिकारी इंडियन ओव्हरसीज बँक

#### पतंजलि फूड्स लिमिटेड (पूर्वोक्त ज्ञात रूची सोया इंडस्ट्रीज लिमिटेड)

सीआयएन क्र. एल१५१४०एमएच१९८६पीएलसी०३८५३६

नोंदणीकृत कार्यालयः ६१६, तुलसियानी चेंबर्स, निरमन पॉईंट, मुंबई-४०० ०२१, महाराष्ट्र ई-मेलः secretarial@patanjalifoods.co.in दूरध्वनीः (+९१-२२) २२८२८२७२/६९०६१६०० संकेतस्थळः www.patanjalifoods.com

## ३७ वी वार्षिक सर्वसाधारण सभेची जाहीर सूचना

सूचना याद्वारे देण्यात येते की, पतंजलि फूड्स लिमिटेड (पूर्वोक्त ज्ञात रूची सोया इंडस्ट्रीज लिमिटेड) (कंपनी) च्या सभासदांची ३७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) सामाईक स्थळावर कंपनीच्या सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय ३० सप्टेंबर २०२३ च्या संबंधित मार्फत ३१.०३.२०२३ रोजी/पर्वी संपलेल्या आर्थिक वर्षाकरिता एजी परवानगी आहे अशा सिक्युरीटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) द्वारे निर्गमित इतर प्रयोज्य तरतुदी आणि दिनांक २८ डिसेंबर २०२२ रोजीचे सर्वसाधारण सर्क्युलर सह एकत्रित वाचावा दिनांक मे ५, २०२२ रोजीचे सर्वसाधारण सर्क्युलर क्र. २/२०२२ दिनांक मे ५ २०२० रोजीचे सर्वसाधारण सर्क्युलर क्र. २०/२०२०, जानेवारी १३, २०२१ रोजीचे सर्वसाधारण सर्क्युलर क्र. २/२०२१, डिसेंबर ८ २०२१ रोजीचे सर्वसाधारण सर्क्युलर क्र. १९/२०२१ आणि डिसेंबर १४, २०२१ रोजीचे सर्वसाधारण सर्क्युलर क्र. २१/२०२१ (एमसीए सर्क्युलर्सएकत्रितपणे उल्लेखावे) सहवाचता त्यान्वये नियमावली आणि कंपनी अधिनियम, २०१३ च्या प्रयोज्य तरतुदीनुसार व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/ अन्य ऑडिओ व्हिज्युअल माध्यम (ओएव्हीएम) द्वारे शुक्रवार, २९ सप्टेंबर, २०२३ रोजी दु. ३.०० वा. घेण्यात

संचालक मंडळाचा आणि त्यावरील लेखापरीक्षकाचे अहवाल (वार्षिक अहवाल) आणि मार्च ३१, २०२३ रोजी संपलेल्या वित्तीय वर्षाकरिता कंपनीचे अलिप्त वित्तीय विवरणपत्राचे समाविष्ट अंतर्गत जे वित्तीय वर्ष २०२२-२३ करिता कंपनीचे वार्षिक अहवाल आणि विश्लेषणात्मक विवरणपत्र (सूचना) सह कंपनीची ३७ व्या एजीएम आमंत्रण सूचना एमसीए सर्क्युलर्स आणि सेबी सर्क्युलर्सनुसार कंपनी/डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स यांच्यासह नोंदणीकृत ई-मेल पत्त्यावर केवळ कंपनीच्या सभासदांना पाठविण्यात येईल. केवळ व्हीसी/ओएव्हीएमद्वारे सभासद ३७ व्या एजीएममध्ये सहभागी होऊ शकतात.

वार्षिक अहवाल आणि कंपनीची ३७ वी एजीएम सूचना कंपनीचे संकेतस्थळ (<u>www.patanjalifoods.com</u>) येथे, स्टॉक एक्स्चेंज जेथे कंपनीचे समभाग सूचीबद्ध आहेत अर्थात बीएसई लिमिटेड (<u>www.bseindia.com</u>) येथे आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड (<u>www.nseindia.com</u>) येथे आणि नॅशनल सिक्युरीटीज डिपॉझिटरीॉ लिमिटेड (एनएसडीएल) अर्थात

(<u>www.evoting.nsdl.com</u>) येथेदेखील उपलब्ध करून देण्यात आले आहे. एजीएम दरम्यान ई-मतदान आणि रिमोट ई-मतदानाद्वारे मतदानाचे स्वरूपः

ए) प्रत्यक्ष स्वरूप, डिमटेरिअलाईज्ड स्वरूपात धारण शेअर्स सभासदांद्वारे रिमोट ई-मतदानाद्वारे मत देण्याचे स्वरूप आणि सभासद ज्यांनी त्यांचा ई-मेल पत्ता नोंदणीकृत केलेला नाही हे ३७ व्या एजीएमच्या सूचनेत पुरविले आहे.

बी) एजीएम येथे ई-मतदानाद्वारे मत देण्याकरिता सुविधा एजीएम येथे उपलब्ध करून देण्यात येईल आणि एजीएममध्ये उपस्थित सभासल ज्यांनी रिमोट ई-मतदानाद्वारे मत दिलेले नाही ते ई-मतदानाद्वारे मत एजीएममध्ये देऊ शकतात. ई-मतदानाद्वारे मताचे स्वरूप ३७ व्या एजीएमच्या सूचनेत पुरविले आहे.

## ई-मेल पत्ता अपडेट करण्याकरिता/नोंदणीचे स्वरूप

- ए) प्रत्यक्ष स्वरूपात धारण शेअर्स असलेले सभासद ज्यांनी कंपनीसह त्यांचा ई-मेल पत्ता अपडेट केला नाही/नोंदणीकृत केलेला नाही, त्यांनी पृष्ठ्यर्थ कागदपत्रांसह नाव,डिमॅट खाते क्रमांक/फोलिओ क्रमांक, ईमेल आयडी, भ्रमणध्वनी क्रमांक आणि सभासदाचा पत्ता आणि पॅन कार्डाची साक्षांकित प्रत आणि कोणतेही प्रपत्र (उदा. ड्रायव्हिंग लायसन्स, मतदान ओळखपत्र, पारपत्र) देऊन विनंती पत्रावर स्वाक्षरी करून प्रतीसह लिहून कंपनीला <u>secretarialpatanjalifoods.co.in</u> येथे कंपनीकडे किंवा investors@sarthakglobal.com सद्र अपडेट करावा/नोंदणीकृत करण्याची विनंती आहे. डिमटेरियलाईज्ड माध्यमाने शेअर्स धारण केलेल्या सभासदांना त्यांच्या संबंधित डिपॉझिटरी पार्टिसिपंटस्कडे त्यांचा ईमेल पत्ता अपडेट/नोंदणीकृत करण्याची विनंती करण्यात
- बी) डिमटेरिअलाईज्ड स्वरूपात धारण शेअर्स असलेले सभासद आणि ज्यांनी डिपॉझिटरी पार्टिसिपंट्ससह त्यांचा ई-मेल पत्ता अपडेट केला नाही/नोंदणीकृत केलेला नाही, त्यांना त्यांचे डिमॅट खाते असलेल्या डिपॉझिटरी पार्टिसिपंट्ससह त्यांचा ईमेल पत्ता आणि मोबाईल नंबर नोंदणी करण्याची विनंती आहे.
- सी) सभासदांना ३७ व्या एजीएम सूचनेत नमूद केल्याप्रमाणे सर्व सूचना आणि विशेषतः एजीएम दरम्यान ई-मतदान पद्धतीद्वारे वा रिमोट ई-
- मतदानाद्वारे मत देण्याचे स्वरूप, व्हीसी/ओएव्हीएमद्वारे एजीएममध्ये सहभाग होण्याकरिता सूचना काळजीपूर्वक वाचण्याची विनंती आहे. डी) ई-मतदान आणि एजीएम उपस्थितीसंदर्भातील कोणत्याही चौकशी वा माहितीच्या बाबतीत तुम्ही फ्रिकेन्टली आस्क्ड केशन्स (एफएक्यूज) आणि हेल्प सेक्शन अन्वये ई-मतदान मॅन्युअली <u>www.evoting.nsdl.com</u> याचा संदर्भ घ्यावा वा ०२२-४८८६७७००० किंवा ०२२-२४९९७००० वर फोन करावा किंवा <u>evoting@nsdl.co.in</u> येथे श्रीम. प्राजक्ता पावळे यांना विनंती पाठवावी.

**:थळ: इंदौर** 

तारीखः ०१ सप्टेंबर, २०२३

सूचना याद्वारे पुढे कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम ९१ अनुसार एजीएममध्ये घोषित केल्यास, लाभांशाच्या प्राप्तीसाठी हक्कदार असणाऱ्या सभासदांच्या निर्धारणाच्या हेतूकरिता कंपनीची सभासद नोंदणी आणि शेअर हस्तांतरण पुस्तिका शुक्रवार, २२ सप्टेंबर, २०२२ पासून शुक्रवार, २९ सप्टेंबर, २०२३ (दोन्ही दिवस मिळून) बंद राहील. वरील नमूद एजीएम येथे घोषित केल्यास, समभागावरील लाभांश गुरुवार २१ सप्टेंबर २०२३ रोजी कार्यालयीन तास संपण्याच्या आधी डिपॉझिटरीजद्वारे देण्यात आलेल्या लाभप्रद मालकांची \_ यादी/कंपनीच्या सभासदांच्या नोंदणीवर असलेल्या नावाच्या सभासदांना सप्टेंबर ३०, २०२३ नंतर क्रेडिट करण्यात येतील/देण्यात येतील. लाभांश प्राप्तीकरिता बँक तपशील नोंदणीकरिता स्वरूपः

बँक तपशील पूर्ण करून अपडेट करण्याकरिता/नोंदणीसाठी सभासदांना विनंतीः

- ए) डिपॉझिटरी पार्टिसिपंट्ससह आवश्यक असल्याप्रमाणे अर्ज आणि प्रपत्रे दाखल करून डिमटेरिअलाईन्ड स्वरूपात धारण शेअर्स असल्यास, त्यांच्या डिमॅट खात्याची देखभाल करणारे यांच्यासह डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स (डीपी) सह
- बी) प्रत्यक्ष स्वरूपात धारण शेअर्स असल्यास, मूळ रद्द केलेला धनादेश आणि आवश्यक पुष्ट्यर्थ प्रपत्रे यासह यथायोग्य भरलेला आणि स्वाक्षरीकृत अर्ज आयएसआर - १ दाखल करून सार्थक ग्लोबल लिमिटेड (आरटीए) यांना त्यांचे कार्यालय १७०/१०, फिल्म कॉलनी, आरएनटी मार्ग, इंदौर - ४५२००१ येथे दाखल करावे.

पतंजलि फूड्स लिमिटेड (पूर्वोक्त ज्ञात रूची सोया इंडस्ट्रीज लिमिटेड)

ठिकाण: मुंबई रामजी लाल गुप्त

रजि ए/डी टस्ती टारे न द्याल्यास प्रकाशनाटारे वसुली अधिकारी-।/॥ चे कार्यालय, कर्ज वसुली न्यायाधिकरण मुंबई (डीआरटी ३) १ला मजला, एमटीएनएल टेलिफोन एक्सचेंज बिलिंडग, सेक्टर-३०ए, वाशी, नवी मुंबई-४००७०३

### मागणी सुचना

द रिकव्हरी ऑफ डेब्टस अँड बॅक्रप्ट्सी ॲक्ट, १९९३ च्या कलम २५ ते २८ आणि आयकर अधिनियम, १९६१ च्या दुसऱ्या परिशिष्टाच्या नियम २ अन्वये

आरसी/३२/२०२३ इंडियन ओव्हरसीज बँक

विरुद्ध संतोष मेडिकल ॲण्ड जनरल स्टोअर्स आणि अन्य

प्रती. (सीडी १) मे. संतोष मेडिकल ॲण्ड जनरल स्टोअर्स

**(सीडी २)** श्री. विश्वास बी. देशप्रभ दोन्ही येथे पत्ता :-

दकान क्र. ५, शिवम सीएचएस., दिनदयाल रोड, डोंबिवली (प.) - ४२१ २०१. (सीडी ३) श्री. दत्तात्रय आर. साटम,

. पॉवर असेंब्ली विभाग, एम्प्लॉई क्र. ११ - ५४९,

क्रॉम्प्टन ॲण्ड ग्रीव्हस लि.,

भांडुप (पू.), मुंबई-४०० ०७८. (सीडी ४) श्री. विठ्ठल डी. उगले,

१३/६, मुंबई पोर्ट ट्रस्ट जुना कार्टर, नाडकर्णी पार्क, वडाळा, मुंबई-४०० ०३७.

(सीडी ५) सौ. विनयाभाई बी. देशप्रभ्

(सीडी ६) सौ. वैभवी व्ही. देशप्रभ्

दोन्ही येथे पत्ता १२ पशुपती पॅलेस, दिन दयाल रोड, डोंबिवली (प.)-४२१ २०१. (सीडी ७) भास्कर डी. देशप्रभ्

१५, शिवम सीएचएस, दीनद्याल रोड, डोंबिवली (प.)-४२१ २०१.

याद्वारे अधिसूचित करण्यांत येते की, ओए/३६९/२००८ मध्ये पीठासिन अधिकारी, कर्ज वसुली न्यायाधिकरण मुंबई (डीआरटी) यांनी पारित केलेल्या आदेशाने जारी केलेल्या वसुली प्रमाणपत्रानुसार रु. २१,३६,३०६.०२ (रुपये एकवीस लाख छत्तीस हजार सहाशे तीन **आणि दोन पैसे मात्र)** ची रक्कम **१०/११/२००८** पासून वसुली पर्यंत वार्षिक १० २५०% सरळ व्याज दराने प्रलंबित आणि भविष्यातील व्याज व रु. ४९०००/- (रुपये एकोणपन्नास हजार मात्र) च्या खर्चासह तुमच्याकडून (संयुक्तपणे आणि वेगवेगळे) येणे

- २. तुम्हाला याद्वारे ह्या सूचनेच्या प्राप्तीच्या १५ दिवसांत वरील रकम प्रदान करण्याचे निर्देश देण्यात येते आहेत, कसूर केल्यास, रिकव्हरी ऑफ डेब्टस ड्यु टु बँक्स अँड फायनान्शिअल इन्स्टिट्युशन्स ॲक्ट, १९९३ व त्या अंतर्गत बनवलेले नियम यांच्या अनुषंगाने वसुली केली जाईल.
- ३. तुम्हाला याद्वारे सुनावणीच्या पुढील तारखेस किंवा त्यापूर्वी तुमच्या मत्तांचे तपशील एका प्रतिज्ञापत्रावर घोषित करण्याचे आदेश देण्यांत येतात
- ४. पुढील कार्यवाहीसाठी स.११.३० वा. निम्नस्वाक्षरीकारांसमोर हजर होण्याचे आदेश याद्वारे तुम्हाला देण्यात येतात.
- 🗘 वरील रकमे व्यतिरिक्त तुम्हाला खालील रकमा सुद्धा भराव्या लागतीलः
- (ए) प्रमाणपत्र/निष्पादन प्रक्रियेच्या ह्या सूचनेनंतर तात्काळ सुरू होणाऱ्या कालावधी साठी देय असे व्याज
- (बी) ही सूचना आणि वॉरंटस् च्या बजावणीच्या व थकबाकी रकमेच्या वसुलीकरिता केलेल्या अन्य सर्व उपाययोजनांच्या संबंधात आलेले सर्व खर्च, आकार आणि

माझ्या हस्ते आणि न्यायाधिकरणाच्या शिक्क्याने ह्या २१/०६/२०२३ रोजी दिले.

सही/-वसली अधिकारी-१ कर्ज वसुली न्यायाधिकरण मुंबई (डीआरटी ३)

## AGS

#### एजीएस ट्रॅंझॅक्ट टेक्नॉलॉजीज लिमिटेड सीआयएन: एल७२२००एमएच२००२पीएलसी१३८२१३

नोंदणीकृत कार्यालय: ६०१-६०२, ट्रेड वर्ल्ड, बी विंग, कमला मिल कंपाऊंड, सेनापती बापट मार्ग, लोअर परळ, मुंबई- ४०००१३, महाराष्ट्र, भारत. फोन: +९१-२२-६७८१२००० वेबसाईट: www.agsindia.com, ईमेल: companysecretary@agsindia.com;

व्हिडीओ कॉन्फरन्सिंग/अदर ऑडिओ-व्हिज्युअल मिन्स 'व्हीसी)/ओएव्हीएम'') मार्फत घेतल्या जाणाऱ्या २० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची ("एजीएम") सूचना

पाद्वारे सूचना देण्यात येते की, २० व्या एजीएमच्या सूचनेत (''एजीएम सूचना'') मांडलेले कामकाजे करण्याकरिता एजीएस ट्रॅंझॅक्ट टेक्नॉलॉजीज लिमिटेड (''कंपनी'') च्या सभासदांची २० वी (विसावी) एजीएम सोमवार, २५ सप्टेंबर, २०२३ रोजी स. ११.०० वा. (भाप्रवे) व्हीसी/ओएव्हीएम सुविधेमार्फत होणार आहे.

- कंपनी अधिनियम, २०१३ च्या प्रयोज्य तरतुदी आणि त्या अंतर्गत बनवलेले नियम सहवाचता निगम व्यवहार मंत्रालयाने जारी केलेली ५ मे. २०२० दिनांकित जनरल सर्क्यलर क्र. २०/२०२०, ५ मे, २०२२ दिनांकित जनरल सर्क्युलर क्र. २/२०२०, २८ डिसेंबर, २०२२ दिनांकित जनरल सर्क्युलर क्र. १०/२०२२ आणि अन्य संबंधित सर्क्युलर्स (''एमसीए सर्क्युलर्स''), १२ मे, २०२० दिनांकित सेबी सर्क्युलर क्र सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७९, १३ मे, २०२२ दिनांकित सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२२/६२ सहवाचता जानेवारी, २०२३ दिनांकित सर्क्युलर क्र. सेबी/एचओ/सीएफडी/पीओडी-२/पी/सीआयआर/२०२३/४ आणि सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोज रिक्वायरमेंटस) रेग्युलेशन्स, २०१५ च्या प्रयोज्य तरतुर्दीच्या अनुपालनांत एजीएमच्या सचनेसह आर्थिक वर्ष २०२२-२३ ("वार्षिक अहवाल आ.व. २०२२-२३") साठी वार्षिक अहवाल कंपनी/दिपॉद्मिटरी (ज) कड़े ज्यांचे ई-मेल ॲडेम नोंटवले आहेत त्य सर्व सभासदांना शनिवार, २ सप्टेंबर, २०२३ रोजी इलेक्ट्रॉनिक माध्यमातून पाठवले आहेत.
- एजीएमची सचना, वार्षिक अहवाल आ.व. २०२२-२३ आणि अन्य संबंधित मार् कंपनीची वेबसाईट https://agsindia.com/investor-relations.aspx, स्टॉक एक्सचेंजेसच्य वेबसाईटस म्हणजेच बीएसई लिमिटेडची www.bseindia.com आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडची www.nseindia.com येथे आणि सेंट्रल डिपॉझिटर्र सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड ('सीडीएसएल') च्या www.evotingindia.com वर पाहात येईल. एजीएमच्या सूचनेत उल्लेख केलेले संबंधित दस्तावेज companysecretary@agsindia.com येथे प्राप्त झालेल्या विनंत्यांच्या आधारे इलेक्ट्रॉनिक पध्दतीने सभासदांना निरीक्षणासाठी उपलब्ध केले जातील
- कंपनीने व्हीसी/ओएव्हीएम मार्फत २० वी एजीएम आयोजित करण्यासाठी सीडीएसएलर्च सेवा घेतली आहे जेणेकरून सभेत सभासदांचा सहभाग, सभेपूर्वी ई-व्होटींग सुविधा (''रिमोट ई-व्होटींग'') आणि तेथे करावयाच्या कामकाजाशी संबंधित सभेत मतदान सुविधा पुरवणे शक्य होईल. व्हिसी/ओएव्हीएम मार्फत सभेत उपस्थित राहण्याकरिता सभासदांसाठी लिंक सभासदांच्या लॉगीनमध्ये उपलब्ध असेल जेथे कंपनीचा ईव्हीएसएन
- सभासद एजीएम सूचनेचा भाग म्हणून पुरवलेल्या रिमोट ई-व्होटींग आणि सभेत ई-व्होटींगसाठी तपशिलवार प्रक्रिया आणि निर्देशांना पाहू शकतात. रिमोट ई-व्होटींगचा कालावधी खालील प्रमाणे आहे:

रिमोट ई-व्होटींगची सुरूवात बुधवार, २० सप्टेंबर, २०२३ रोजी स. ९ वा. (भाप्रवे) पासून रिमोट ई-व्होटींगची समाप्ती 📗 रविवार, २४ सप्टेंबर, २०२३ रोजी सं. ५ वा. (भाप्रवे) पर्यंत.

- सभासदांनी कृपया ध्यानात ठेवावे की, रविवार, २४ सप्टेंबर, २०२३ रोजी सं. ५.०० (भाप्रवे) नंतर रिमोट ई-व्होटींगची अनुमती नसेल आणि त्यानंतर सीडीएसएलकडून सुविधा निष्क्रीय केली जाईल. सभासदाने एकदा का एखाद्या ठरावावर मत दिले की त्यानंतर त्यात बदल करण्याची अनुमती सभासदाला मिळणार नाही. ज्या सभासदांनी सभेपूर्वी रिमोट ई-व्होटींगने त्यांचे मत दिले असेल ते व्हीसी/ओएव्हीएम मार्फत सभेत उपस्थित राह्/सहभागी होऊ शकतात परंतु सभेत पुन्हा मते देण्याची अनुमती मिळणार नाही. ज्या सभासदांनी सभेपूर्वी रिमोट ई-व्होटींगने त्यांचे मत दीले नसेल आणि सभेत उपस्थित असतील ते त्याच प्रक्रिये प्रमाणे सभेत ई-व्होटींग सिस्टीम मार्फत मत देण्यास पात्र असतील.
- ज्या व्यक्तीचे नाव सोमवार, १८ सप्टेंबर, २०२३ ("**कट-ऑफ डेट**") रोजीस सभासदांच्या नोंदवहीत/लाभार्थी मालकांच्या सूचीत (डिमॅट भागधारणाच्या बाबतीत) असेल त्यांनाच रिमोट ई-व्होटींगची सुविधा घेण्याचा तसेच सभेत ई-व्होटींग करण्याचा हक्क असेल. कट-ऑफ डेट रोजीस सभासदांच्या नावात नोंदवलेल्या समभागांच्या भरणा झालेल्या मुल्यावर मतदान अधिकार ठरतील. कट-ऑफ डेट रोजीस जी व्यक्ती एक सभासद नसेल त्यांनी एजीएमची सूचना फक्त माहीतीसाठी दिल्याचे समजावे.
- ज्या सभासदांनी त्यांचे ईमेल ॲड्रेस नोंदवले नसतील त्यांनी कृपया ते डिमॅट स्वरूपात धारण केलेल्या शेअर्सच्या संबंधात संबंधित डिपॉझिटरी पार्टीसिपंटसशी संपर्क साधन नोंदवावेत आणि प्रत्यक्ष स्वरूपात धारण केलेल्या शेअर्स संबंधात कंपनीचे रजिस्ट्रार अँड शेअर्स ट्रान्स्फर एजंट लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेडला त्यांचा पत्ता सी-१०१, २४७ पार्क, एलबीएस मार्ग, विक्रोळी पश्चिम, मुंबई-४०० ०८३ येथे किंवा rnthelpdesk@linkintime.co.in/kyc@linkintime.co.in येथे लिहून नोंदवावेत.
- आभासी सभेत सामील होणे व ई-व्होटींगची प्रक्रीया त्यासह प्रत्यक्ष स्वरूपात शेअर्स धारण करणारे सभासद किंवा ज्यांनी त्यांचे ई-मेल ॲड्रेस नोंदवले नाहीत ते सभासद रिमोट ई-व्होटींगने किंवा सभेत ई-व्होटींगने त्यांचे मत देतील त्याची पध्दत यावरील निर्देश एजीएमच्या सूचनेचा भाग म्हणून पुरवले आहेत.
- कोणतीही व्यक्ती एजीएमची सूचना पाठवल्या नंतर कंपनीची सभासद बनली आणि कट-ऑफ डेट रोजीस शेअर्स धारण करत असेल ती उपरोक्त वेबसाईटवर एजीएमशी संबंधित दस्तावेज पाहू शकतात आणि रिमोट ई-व्होटींग किंवा सभेत ई-व्होटींग मार्फत त्यांचे मत देण्यासाठी helpdesk.evoting@cdslindia.com वर एक विनंती पाठवून आणि एजीएमच्या सूचनेत दिलेल्या निर्देशांना अनुसरून युजर आयडी आणि पासवर्ड मिळवू
- ०. सभेस हजर राहणे आणि ई-व्होटींग सिस्टीम संदर्भात कोणत्याही चौकशा किंवा तक्रारींच्या बाबतीत सभासद हेल्प सेक्शन अंतर्गत <u>www.evotingindia.com</u> येथे उपलब्ध फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन्स आणि ई-व्होटींग मॅन्युअल पाह् शकतात किंवा helpdesk.evoting@cdslindia.com येथे एक ई-मेल लिह् शकतात किंवा श्री. राकेश दळवी, सि. मॅनेजर, सीडीएसएल, ए विंग, २५ वा मजला, मॅरथॉन प्युचरेक्स, मफतलाल मील कंपाऊंडस, एन. एम. जोशी मार्ग, लोअर परळ (पूर्व), मुंबई-४०० ०१३ येथे संपर्क साधावा किंवा टोल फ्री क्र. १८०० २२ ५५ ३३ वर कॉल करू शकतात.

एजीएस ट्रॅंझॅक्ट टेक्नॉलॉजीज लिमिटेडसाठी

दिनांक: सप्टेंबर ३, २०२३ कंपनी सेक्रेटरी आणि अनुपालन अधिकारी **P**Orient

#### **ORIENT PRESS LIMITED**

CIN: L22219MH1987PLC042083 Regd.Office: L-31, M.I.D.C., Tarapur Industrial Area, Boisar, Palghar- 401506, Dist. Palghar (Maharashtra) Tel. No. 91-2525-661116

Email: share@orientpressltd.com Website: www.orientpressltd.com

#### NOTICE FOR THE ATTENTION OF SHAREHOLDERS OF THE COMPANY 35th ANNUAL GENERAL MEETING AND INFORMATION ON E-VOTING

NOTICE is hereby given that; the 35th Annual General Meeting (AGM) of the members of Orient Press Limited (the "Company"; will be held through Video Conferencing ("VC")/ Other Audio-Visual Means ("OAVM") on Monday, September 25, 2023 at 11.30 A.M. (IST), in compliance with all the provisions of the Companies Act, 2013 and Rules made thereunder and the Securities and Exchange Board of India ("SEBI") (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, read with MCA Circulars dated April 08, 2020, April 13, 2020, January 13, 2021, May 5, 2022 and December 28, 2022 (collectively referred to as "MCA Circulars") and SEBI Circular dated May 12, 2020, January 15, 2021 and May 13, 2022 to transact the Ordinary and Special Business, as set out in the Notice of the 35th AGM.

In compliance with the relevant circulars, the Notice of the AGM and the financial statements for the financial year 2022-2023 along with Board's Report, Auditors Report and other documents required to be attached thereto, have been sent through email on September 02, 2023 to the Members of the Company whose email addresses are registered with the Company /Depository Participant (s). The aforesaid documents are also available on Company's website at www.orientpressltd.com and on the website of the Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at <u>www.bseindia.com</u> and www.nseindia.com respectively and also on the CDSL website. The documents referred to in the Notice of the AGM are available electronically for inspection without any fees by the members from the date of circulation of this Notice up to the date of AGM. Members seeking to inspect such documents can send email to <a href="mailto:share@orientpressltd.com">share@orientpressltd.com</a>.

#### Instruction for remote e-voting and e-voting during AGM:

Transfer Agent M/s. Universal Capital Securities Pvt. Ltd.

The Company is providing to its members facility to exercise their right to vote on resolutions proposed to be passed at AGM by electronic means ("e-voting"). Further the facility for voting through electronic voting system will also be made available at the AGM and members attending the AGM who have not cast their votes (s) by remote e-voting will be able to vote

The Company has engaged the services of CDSL as the agency to provide e-voting facility and the information and instructions relating to e-voting have been sent to the members through e-mail. The manner of e-voting by members holding shares in dematerialized mode, physical mode and for members who have not registered their email address is provided in the Notice of the AGM and is also on the website of the Company and on the website of the Stock Exchanges.

The remote e-voting facility would be available during the following period:

Commencement of remote e-voting | From 09.00 a.m. (IST) on Friday, September 22, 2023. Up to 05.00 p.m. (IST) on Sunday, September 24, 2023. End of remote e-voting

The remote e-voting will not be allowed beyond the aforesaid date and time and remote e-voting module shall be forthwith disabled by CDSL upon expiry of the aforesaid period. A person, whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date i.e. Monday, September 18, 2023 shall only be entitled to avail the facility of remote e-voting for participation at the AGM. Manner of registering/updating email addresses is as below:

Any person who acquires shares of the Company and become a Member of the Company after the dispatch of the Notice and holds shares as on the Cut-off date may obtain the login-id and password by sending a request at helpdesk.evoting@cdslindia.com or may temporarily get their email registered with the Company's Registrar and Share

It is further clarified that for permanent registration of Email address. Members are required to register their Email address in respect of Electronic holdings with their concerned Depository Participant(s) and in respect of Physical Holdings with the Company's Registrar and Share Transfer Agent M/s. Universal Capital Securities Pvt. Ltd. by sending an E-mail at info@unisec.in by following due procedure.

 $lowever, if a\,Member\,is\,already\,registered\,with\,CDSL\,for\,e-voting\,then\,existing\,User\,ID\,and\,password\,can\,be\,used\,for\,casting\,vote.$ Members who have cast their vote on resolution(s) by remote e-voting prior to the AGM will also be eligible to participate in the AGM through VC/OAVM but shall not be entitled to cast their vote on such resolution(s) again.

If you have any queries or issues regarding E-Voting, you may refer the Frequently Asked Questions ('FAQ') and e-voting manual available at www.evotingindia.com, under help section or write an email to helpdesk.evoting@cdslindia.com or contact at 1800 22 55 33. All grievances connected with the facility for voting by electronic means may be addressed to Mr. Rakesh Dalvi, Sr. Manager, (CDSL) Central Depository Services (India) Limited, A Wing, 25th Floor, Marathon Futurex, Mafatlal Mill Compounds, N M Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai - 400013 or send an email to <u>helpdesk evoting@cdslindia.com</u>or call 1800 22 55 33.

> Yours Faithfully For Orient Press Limited

> > Certificate Holder

Place: Nashik

Date: September 02, 2023

Place: Mumbai Shubhangi Lohia Date: September 02, 2023 Company Secretary & Compliance Officer

#### REGD.A/D/DASTI/AFFIXATION/BEAT OF DRUM AND EXH NO.45 **PUBLICATION/NOTICE BOARD OF DRT PROCLAMATION OF SALE**

#### OFFICE OF THE RECOVERY OFFICER-I DEBTS **RECOVERY TRIBUNAL-I, MUMBAI**

2nd Floor, Telephone Bhavan, Strand Road, Colaba Market, Colaba, Mumbai-400 005. DATED:- 31/08/2023

#### PROCLAMATION OF SALE UNDER RULES 38, 52(2) OF SECOND SCHEDULE TO THE INCOME TAX ACT, 1961 READ WITH THE RECOVERY OF DEBTS DUE TO BANK AND FINANCIAL INSTITUTIONS ACT, 1993.

State Bank of India

M/s. Saima Agro Industries Pvt Ltd & Ors. CD-1: M/S. Saima Agro Industries, Sole Proprietorship firm of Vinayak V. Prabhu, Having its office at 10, Opp. Merck, Marvasado, Usagaon, Goa - 403407.

Smt. Tara V. Prabhu, Adult, Indian Inhabitant, having her Address at 175-24 (3), Shantinagar, Opp. Royal Foods, Ponda, Goa - 403401.

Smt. Resha V. Prabhu, Adult, Indian Inhabitant, having her Address at 175-24 (3), Shantinagar, Opp. Royal Foods, Ponda, Goa - 403401. 3. CD-3:

Smt. Jaya Kamath, Adult, Indian Inhabitant, having her Address at Alvares Road, Kadri, Mangalore, Taluka Dist. Dakshina Kannada - 547002.

**5. CD-5:** Shri Jayaram Kamath, Adult, Indian Inhabitant, having her Address at Alvares Road, Kadri, Mangalore Taluka, Dist. Dakshins Kannada - 547002.

Whereas Hon/ble Presiding Officer, Debts Recovery Tribunal No. I Mumbai has drawn up the Recovery Certificate in Original Application No 180 of 2008 for recovery of Rs. 4,39,60,455.84/- (Rupees Four Crore Thirty Nine Lakhs Sixty Thousand Four Hundred And Fifty Five and Paise Eighty Four Only) with interest from the Certificate Debtors and a sum of Rs. 23,93,79,515.60/- (Rupees Twenty Three Core Ninety Three Iakhs Seventy Nine Thousand Five Hundred Fifteen Rupees and Sixty paisa Only) is recoverable together with further interest and charges as per the Recovery Certificate/Decree. And whereas the undersigned has ordered the sale of property mentioned in Schedule below in satisfaction of the said

And whereas a sum of Rs. 24,07,80,839/- (Rupees Twenty four Crore Seven Lakhs Eighty Thousand Eight Hundred Thirty Nine only) along with pendent-lite and further interest @ 12.25% p.a. from the date of filing of application till payment and/or realization from CDs.

Notice is hereby given that in absence of any order of postponement, the said property shall be sold on 06/10/2023 between 02:00 pm to 04:00 pm (with auto extension clause in case of bid in last 5 minutes before closing, it required) by e-auction and bidding shall take place through "On line Electronic Bidding" through the website of M/s. C-1 INDIA PVT. LTD. Plot No 301, Udyog Vihar, Phase 2, gulf Petrochem Building, building no.301 Gurgaon Haryana, PIN: 122015. Website:- www.bankeauctions.com, Email- support@bakeauctions.com Heln Line +91-124-4302020/21/22/23/24. Contact Person: (i) Mr. Bhavik Pandya Mobile- 8866682937 Email Maharashtra@c1india.com

Representatives of Certificate Holder, For further details contact: 1) Mr. Pranesh Thakur, Chief Manager Mobile No.:-7087438999 2) Mr. Bipin Kumar Singh, Assistant Manager Mobile No. 9702479741 2.

The sale will be of the property of the defendant above named as mentioned in the schedule below and the liabilities and claims attaching to the said property, so far as they have been ascertained, are those specified in the schedule 3 The property will be put up for the sale in the lots specified in the schedule. If the amount to be realized is satisfied by

The property will be plut up to the sale in the lots specified in the schedule. If the allocation is assisted by the sale of a portion of the property, the sale shall be immediately stopped with respect to the remainder. The sale also be stopped if, before any lot is knocked down, the arrears mentioned in the said certificate, interest costs (including cost of the sale) are tendered to the officer conducting the sale or proof is given to his satisfaction that the amount of such certificate, interest and costs have been paid to the undersigned.

4. No officer or other person, having any duty to perform in connection with sale, either directly or indirectly bid for acquire any interest in the property sold, The sale shall be subject to the conditions prescribe in Second Schedule of the Income Tax Act, 1961 and the rules made there under and to the further following conditions.

5. The Particular specified in the annexed schedule have been stated to the best information of the undersigned shall not answerable for any error, misstatement of omission on this proclamation

6.	6. `The assets shall be auctioned as per the following details:				
Sr. No	Description of the property to be sold	Date Of Inspection	Reserve Price(Amount In Rs)	EMD Amount (In Rs)	Increment Bid
1	Non Agriculture Immovable Property Situated at Tenka Mijar Village of Mangalore Taluka, Dakshina Kannada District, within the Sub-district registration of Moodbidri and within the jurisdiction of Tenka Mijar Village Panchayat and comprised in: SN. 234 SD No. IE Classification Dry-(converted) Extent A-Co. 660 Parties Middle		35,00,000/-	3,50,000/-	25,000/-

The highest bidder shall be declared to be the purchaser of any lot. It shall be in the discretion of the undersigned to decline/acceptance of the highest bid when the price offered appears so clearly inadequate as to make i

The public at large is hereby invited to bid in the said E-Auction. The online offers along with EMD Amount Rs 35,000/. (Rupees Thirty Five Thousand Only), is payable by way of RTGS NEFT in the Account No. 31049575155. State Bank of India, CM SARB SARC Thane, IFC Code SBIN0061707 of the Certificate Holder Bank at Mumbai. Attested photocopy of TAN/PAN card and Address Proof shall be uploaded with the online offe The offer for more than one property shall be made separately. The last date for submission of online offers along with EMD and the other information/ details is 04/10/2023 up to 4.30 p.m. The Physical inspection of the properties may be taken on 29/09/2023 between 11 a.m. and 4.00 p.m. at the property site.

The copy of PAN card, Address proof and identity proof, E-mail ID, Mobile No. and declaration if they are bidding on their own behalf or on behalf of their principals. In the latter case, they shall be required to deposit their authority and in default their bids shall be rejected. In case of the company copy of resolution passed by the board members of the company or any other document confirming representation /attorney of the company and the receipt/counter file of such deposit should reach to the said service provider or CH Bank by e-mail or otherwise by the said date and hard copy shall be submitted before the Recovery Officer-I, DRT-I, Mumbai on or before 04/10/2023, upto 4:30 p.m. In case of Failure bid shall not be considered.

10. The successful bidder shall have to deposit 25% of his final bid amount after adjustment of EMD by next bank working day i.e. by 4.30 P.M. in the said account as per detail mentioned in para S above

11. The purchaser shall deposit the balance 75% of final bid amount on or before 15th day from the date of sale of the property. If the 15th day is Sunday or other Holiday, then on the first bank working day after the 15th day by prescribed mode as stated in para 2 above. In addition to the above the purchaser shall also deposit poundage fee with Recovery Officer, DRT-I @ 2% upto Rs.1,000/- and @ 1% of the excess of said amount of Rs.1,000/-

through DD in favour of Registrar, DRT-I, Mumbai. 12. In case of default of payment within the prescribed period, the deposit, after defraying the expenses of the sale may, if the undersigned thinks fit, be forfeited to the Government and the defaulting purchaser shall forfeit all claims to the property or the amount deposited. The property shall be resold, after the issue of fresh proclamation of sale. Further the purchaser shall also be liable to make good of any shortfall or difference between

and the price for which it is subsequently sold. 13. The property is being sold on "AS IS WHERE IS BASIS" AND "AS IS WHAT IS BASIS"

14. The undersigned reserves the right to accept or reject any or all bids if found unreasonable or postpone the auctior at any time without assigning any reason.

	Of Lots	Description of the property to be sold with the names of the co- owners where the property belongs to defaulter and any other person as co-owners.	Revenue assessed upon the property of any part thereof		been put forward to the property and any other known particulars bearing on its nature and value
	1	Non Agriculture Immovable Property Situated at Tenka Mijar Village of Mangalore Taluka, Dakshina Kannada District, within the Sub-district registration of Moodbidri and within the jurisdiction of Tenka Mijar Village Panchayat and comprised in: SN. 234 SD No. IE Classification Dry-(converted) ExtentA-C 0.60 Portion-Middle	Not Available	Not Available	Not Avaiable
- 1	Give	en under my hand and seal on this 31st Day of August,	Sd/-		



PHYSICAL POSSESSION NOTICE

**Flocici Bank** | Branch Office: ICICI Bank Ltd., Office Number 201-B, 2nd Floor, Road No. 1 | Plot No –B3, WIFI IT Park, Wagle Industrial Estate, Thane, Maharashtra- 400604

The undersigned being the Authorized Officer of ICICI Bank Limited under the Securitisation, Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of the powers conferred under section 13 (12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) rules 2002, issued demand notices upon the borrowers mentioned below, to repay the amount mentioned in the notice within 60 days from the date of receipt of the said notice.

As the borrower failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/ her under Section 13(4) of the said Act read with Rule 8 of the said rules on the below-mentioned dates. The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of ICICI Bank Limited.

1. Rafik Mansur Mulla & Nuruddin Mansur Mulla/ Sohel Rafiq Mulla/ LBKPR00004985563/ LBKPR00004985654/ LBKPR00004985654/ LBKPR00004985654/ LBKPR00004985654/ LBKPR0000498566/ LBKPR000049856/ LBKPR000049856/ LBKPR0004986/ LBKPR000498	Si No		Description of Property/ Date of Physical Possession	Date of Demand Notice/ Amount in Demand Notice (Rs.)	Name of Branch
LBKPR00004963547/ Hatkanangale, Dist-Kolhapur Manarashtra Kolhapur-416115./ 29/8/2023	1.	Nuruddin Mansur Mulla/ Sohel Rafiq Mulla/ LBKPR00004985563/ LBKPR00004985547/	Bungalow, Behind Dmart, TP Scheme No.1, Revenus Survey No.570/A/1 & City Survey No.7854 Kasba Ichalkaranji Taluka Hatkanangale, Dist-Kolhapur Maharashtra	Rs.	Kolhapur

The above-mentioned borrowers(s)/ guarantors(s) are hereby given a 30 day notice to repay the amount, else the mortgaged properties will be sold on the expiry of 30 days from the date of publication of this Notice, as per the provisions under the Rules 8 and 9 of Security Interest (Enforcement) Rules 2002.

Date: September 02, 2023 Authorized Officer **ICICI Bank Limited** Place: Kolhapur

**ISHOKA** 

**Ashoka Buildcon Limited** 

CIN: L45200MH1993PLC071970 Registered Office: S. No. 861, Ashoka House, Ashoka Marg, Vadala, Nashik- 422011 Tel.: 0253-6633705, Fax: 0253-2236704; Website: www.ashokabuildcon.com; E-mail: investors@ashokabuildcon.com

#### 30<sup>11</sup> ANNUAL GENERAL MEETING OF ASHOKA BUILDCON LIMITED TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING (VC) /OTHER AUDIO **VISUAL MEANS (OAVM)**

Notice is hereby given that the Thirtieth (30th) Annual General Meeting (AGM) of the shareholders of Ashoka Buildcon Limited ("the Company") is scheduled to be held on Friday, September 29, 2023, at 12.30 p.m. IST at S.No. 861, Ashoka House, Ashoka Marg, Vadala, Nasik - 422 011 through Video Conferencing (VC) /Other Audio Visual Means (OAVM) in due compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 ("the Act"), the Rules made thereunder read with the MCA's General Circulars numbered 14/2020, 17/2020, 20/2020, 02/2022 and 10/2022 dated April 8, 2020, April 13, 2020, May 5, 2020, May 05, 2022 and December 28, 2022 respectively and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations") read with the SEBI Circulars numbered SEBI/HO/CFD/CM01/CIR/P/2020/79 dated May 12, 2020, SEBI/HO/CFD/ CMD2/CIR/P/2022/ 62 dated May 13, 2022 and SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 dated January 05, 2023 to transact the businesses as set out in the AGM Notice.

In compliance with the above MCA & SEBI Circulars, copy of the Notice of the AGM along with the Annual Account of the AGM along with the AGM along with the Account of the AGM along with the AGM aloReport for the Financial Year 2022-23 will be sent to the shareholders whose email addresses are registered / available with the Company/Depository Participants. Shareholders holding shares in dematerialised mode are requested to register their email addresses and mobile numbers with their relevant depositories through their depository participants. Shareholders holding shares in physical mode are requested to furnish their email addresses and mobile numbers with the Company's Registrar and Share Transfer Agent (RTA) Link In time India Private Limited Telephone: 022-49186000; Email: enotices@linkintime.co.in;Website: https://instavote.linkintime.co.in/Home

The Notice of the AGM and the Annual Report will also be available on the Company's website: www.ashokabuildcon.com/Investor, websites of the stock exchanges (BSE & NSE) www.bseindia.com and www.nseindia.com respectively and on the RTA e-voting website: instavote.linkintime.co.in

The Shareholders will have an opportunity to cast their votes electronically on the businesses as set out in the Notice of AGM through remote e-voting/voting during AGM. The Shareholders will be provided with a facility to attend AGM through VC/OAVM through INSTAMEET, the e-voting platform as provided by Link In time India Private Limited. The manner of remote e-voting for shareholders holding shares in dematerialised mode, physical mode and for shareholders who have not registered their email addresses will be provided in the Notice to the shareholders. The details will also be made available on the website of the Company. The Shareholders are requested to visit

https://www.ashokabuildcon.com/Investor for such details.

The Notice of 30th AGM will be sent to the shareholders in accordance with the applicable Laws on their email addresses shortly.

For Ashoka Buildcon Limited

(Manoj A. Kulkarni) **Company Secretary** Membership No. FCS - 7377

# PATANJALI

#### PATANJALI FOODS LIMITED (Formerly known as Ruchi Soya Industries Limited)

CIN: L15140MH1986PLC038536

Registered Office: 616, Tulsiani Chambers, Nariman Point, Mumbai - 400021, Maharashtra Email: secretarial@patanjalifoods.co.in Telephone: (+91-22) 22828172/69061600 Website: www.patanjalifoods.com

## PUBLIC NOTICE OF 37th ANNUAL GENERAL MEETING

NOTICE is hereby given that the 37" Annual General Meeting ("AGM") of the members of Patanjali Foods Limited (Formerl known as Ruchi Soya Industries Limited) ("the Company") will be held on Friday, September 29, 2023 at 3.00 P.M. through video conferencing ("VC") / other audio visual means ("OAVM"), in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 and rules made thereunder read with General Circular No. 10/2022 dated December 28, 2022 read together with General Circular No. 02/2022 dated May 05, 2022, General Circular No. 20/2020 dated May 05, 2020, General Circular No. 02/2021 dated January 13. 2021, General Circular No. 19/2021 dated December 08, 2021 and General Circular No. 21/2021 dated December 14, 2021 (collectively referred to as "MCA Circulars") and other applicable circulars issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI"), by which Companies are permitted to conduct the AGM for the financial year ended / ending any time before / on 31.03.2023 through VC / OAVM as per respective due dates by September 30, 2023, without physical presence of the Members at a common venue.

The Notice convening the 37th AGM of the Company along with explanatory statement ("Notice") and Annual Report of the Company for the financial year 2022-23, which inter-alia comprises of audited standalone financial statements of the Company for the financial year ended March 31, 2023 and Report of Board of Directors and Auditors thereon ("Annual Report"), will be sent only through e-mail to the members of the Company, whose e-mail addresses are registered with the Company / Depository Participants in accordance with the MCA Circulars and SEBI Circulars. Members can join and participate in the 37th AGM through VC / OAVM facility only.

The Notice of the 37th AGM and Annual Report will be made available on the website of the Company (www.patanialifoods.com). Stock Exchanges, where equity shares of the Company are listed i.e., BSE Limited (www.bseindia.com) and National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com) and National Securities Depository Limited ("NSDL") (www.evoting.nsdl.com).

## Manner of casting vote through remote e-voting and e-voting system during AGM:

a) The manner of casting of votes through remote e-voting by members holding shares in dematerialised mode, physica mode and for members who have not registered their email addresses are provided in the Notice of the 37th AGM.

The facility for casting votes through e-voting system at AGM will also be made available at the AGM and members attending the AGM who have not cast their votes by remote e-voting will be able to vote at the AGM through e-voting system. The manner of voting through e-voting system are provided in the Notice of the 37th AGM.

## Manner of registering / updating email address:

a) Members holding shares in physical mode and who have not updated their email addresses with the Company are requested to update their email addresses by writing to the Company at secretarial@patanjalifoods.co.in or Share Transfer Agent at investors@sarthakglobal.com along with the copy of the signed request letter mentioning the name, demat account number/folio number, email id, mobile number and address of the Member, self-attested copy of the PAN card and of any document (eg.: Driving License, Election Identity Card, Passport) as supporting documents. Members holding shares in dematerialized mode are requested to register / update their email addresses with the relevant Depository Participants.

Members holding shares in dematerialised mode and who have not registered / updated their email addresses with their Depository Participants, are requested to register / update their email addresses with the Depository Participants with whom they maintain their demat accounts.

Members are requested to carefully read all the Notes set out in the Notice of the 37th AGM and in particular, instructions to members attending the AGM through VC / OAVM, remote e-voting and e-voting at the AGM.

If you have any queries or issues regarding attending AGM and e-voting, you may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting user manual for shareholders available at download section of www.evoting.nsdl.com or call on: 022 - 4886 7000 or 022 - 2499 7000 or send a request to Ms. Prajakta Pawle at

All grievances connected with the facility for voting by electronic means may be addressed to Ms. Prajakta Pawle, NSDL, Trade World, 4th Floor, Kamala Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai - 400013 or send an email to evoting@nsdl.co.in or call on 022 - 4886 7000 or 022 - 2499 7000.

Place: Indore

Date: September 01, 2023

NOTICE is further given pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 that the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Friday, September 22, 2023 to Friday, September 29, 2023 (both days inclusive) for the purpose of determining members who would be entitled to dividend if declared, at the AGM. The dividend on equity shares, if declared, at the aforesaid AGM, will be credited/ despatched on or after September 30, 2023, to those members whose name appear on the Company's Register of Members/ list of beneficial owners to be furnished by the depositories at the end of the business hours on Thursday, September 21, 2023.

## Manner for registering Bank detail for receiving Dividend:

Members are requested to register/update their complete bank details: (a) With their Depository Participant(s) (DP) with whom they maintain their demat account, if shares are held in

dematerialised mode, by submitting forms and documents as may be required by the depository Participant (s); and With Sarthak Global Limited (RTA) by submitting duly filled and signed Form ISR-1 along with requisite supporting

documents and original cancelled cheque at its office at 170/10, Film Colony, RNT Marg, Indore -452001, if shares are held in physical mode. For PATANJALI FOODS LIMITED (Formerly known as Ruchi Soya Industries Limited)

> Ramji Lal Gupta Company Secretary

## Lovable LINGERIE LIMITED

CIN: L17110MH1987PLC044835

Regd.Off: A-46, Street No.2, MIDC, Andheri (E), Mumbai - 400 093, Maharashtra. Ph. No. +91-022-28383581 Fax No. +022-9128383582 E-mail: corporate@lovableindia.in Website: www.lovableindia.in

NOTICE OF 36<sup>™</sup> ANNUAL GENERAL MEETING, REMOTE E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE

NOTICE is hereby given that the 36<sup>th</sup> Annual General Meeting (AGM) of LOVABLE LINGERIE LIMITED ("the Company") will be held on Wednesday, September 27, 2023 at 11.00 a.m. through Video Conferencing ('VC') / Other September 27, 2023 at 11.00 a.m. through video Conterencing (VC)/Onter Audio Visual Means ("OAVM"), without physical presence of the members at a common venue. In compliance with the provisions of the Companies Act, 2013 ("Act") and the Rules made thereunder, SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations") and read with General Circular No. 14/2020 dated April 8, 2020, General Circular No. 17/2020 dated April 13, 2020, General Circular No. 20/2020 dated May 05, 2020, General Circular No. 02/2021 dated January 13, 2021, General Circular Nos. 2/2022 and 3/2022 dated May 05, 2022, General Circular No. 10/2022 and 11/2022 dated December 28, 2022 and other applicable circulars issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") and / or Securities and Exchange Board of India ("SEBI") (collectively referred as "the relevant circulars") to transact the business as listed in the Notice of 36" AGM. Members will be able to attend the AGM through VC/OAVM as detailed in the notice of the AGM. Members participating through VC/ OAVM shall be reckoned for the purpose of quorum for the AGM as per section 103 of the Act. The Register of Members and Share Transfer Books of the Company shall remain closed from Saturday, 23" September 2023 to Wednesday, 27th September 2023 (both days inclusive) for the purpose of AGM to be held

In compliance with the relevant circulars, the aforesaid Notice and Annual Report of the Company for the financial year ended March 31, 2023 shall be sent to all the Members whose email IDs are registered with the Company/RTA[Link Intime India Private Limited (LIIPL)]/Depository Company/RALInk intime india Private Limited (LINE)/Jipepository participant(s) As in September 01, 2023. The Notice and Annual Report will also be available on the Company's website www.lovableindia.in, websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively, and on the website of LIIPL at https://instavote.linkintime.co.in. Members can attend and participate in AGM through VC/OAVM facility only. The instructions for joining the AGM are provided in the notice of AGM. Members are requested to carefully read all the instructions in the notice of the AGM and in particular, instructions for joining the AGM, manner of casting vote through remote e-voting and e-voting during the AGM.

The details pursuant to the provisions of the Companies Act 2013 & rules made there under are as follows:

1. All the businesses as set out in the Notice of the AGM may be transacted

through voting by electronic means;
2. The cut-off date is **Wednesday**, **20**<sup>th</sup> **September 2023**; 3. Date and time of commencement of Remote e-Voting from Saturday

23<sup>rd</sup> September 2023 at 9.00 a.m. (IST). Date and time of end of Remote e-Voting is Tuesday, 26<sup>th</sup> September, 2023 at 5.00 p.m. (IST). Remote E-Voting shall not be allowed beyond 5.00 p.m. (IST) on 26<sup>th</sup> September 2023. During this period, members may cast their

vote electronically. Thereafter, the remote e-voting module shall be Voting right of the members shall be in proportion to the equity shares held by them in the paid-up equity share of the Company as on Wednesday, 20" September 2023 ("Cut-Off Date"). A person, whose name is recorded in the Register of Members or in Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on cutoff date shall only be entitled to join the AGM, avail the remote e-voting and e-voting facility during the AGM. Any person who becomes a member of the Company after sending the Notice and holds shares of the Company as on the Cut-Off Date i.e. Wednesday, 20° September 2023, and whose PAN is not registered with the Company may obtain the e-voting code for the purpose of e-voting by writing to the RTA / Company at instameet@linkintime.co.in/corporate@lovableindia.in

To Register e-mail address for all future correspondence, members are

requested to please follow the below Process

Members Send a request to M/s. Link Intime India Private Limited at Holding rnt.helpdesk@linkintime.co.in:

Shares in To register e-mail address: Please provide Folio No., Name of shareholder, scanned copy of the share certificate (front and back), PAN and AADHAR (self-attested scanned copy of both PAN card and Aadhaar card)
Alternatively, members holding shares in Physical can also

update/upload the said information/documents on https://web.linkintime.co.in/EmailReg/Email\_Register.html Members Please contact your DP and follow the process advised by your DP

Holding Demat The notice of the AGM shall contain the instructions regarding the manner in

which the Members can cast their vote through remote e-voting or by e-voting

at the time of AGM. The Notice of AGM and Annual Report for the FY23 will be sent to the Members in accordance with the applicable laws on their registered email addresses in due course.

For Lovable Lingerie Limited

Vineesh Vijayan Thazhumpal Date: 2<sup>nd</sup> September, 2023 Company Secretary & Compliance Officer



Kumkum Bldg, 17th Cross Road, R C Marg, Chembur, Mumbai, Maharastra-400071 Bank of Baroda E mail: vjchem@bankofbaroda.co.in Tel: 022 2648 7237; 2649 9959

## NOTICE TO BORROWER (Under Sub-Section (2) Of Section 13 of the Sarfaesi Act, 2002)

Date: 07-08-2023 Place: Mumbai

M/s. O2Rise India Corporation

Office: 84, Tikka House, Vijaynagar Wadi no. 3 S V Rd, Malad West, Mumbai-400064. Factory: S No. 26, Hissa No. 2, Village Khairpada, Tg Vasai, Dist Thane: 401208 Mr. Sunil Nagraj Jain, Since Deceased through Legal heirs, Mrs. Naina Sunil Jain, Flat No. 702, C Wing, Golden Nest, 14, Sonam Ganga Co-op Hsg Society, Survey No. 34/2, Hissa No. 13, Village: Gaddeo, Bhayander (E), Dist Thane: 401105 Mrs. Naina Sunil Jain, Flat No. 702, C Wing, Golden Nest, 14, Sonam Ganga Co op Hsg Society, Survey No. 34/2, Hissa No. 13, Village: Gaddeo, Bhayander East, Dist Thane: 401105

Mr. Amit Mohan Agarwal, H No. 216, Moti Para, Near Fatista Complex, Station Rd, Durg, State—Chhatisgarh-491001.

SUB: Notice under Section 13(2) of the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002, hereinafter called "Act"

Account of M/s. O2RISE INDIA CORPORATION, A/c No. 03990600001613

Sir/ Madam, Re: Credit facilities with our Khar Branch,

1. We refer to our letter No. SME/MMCR/2017-18 dated 15.09.2017 conveying sanction of various credit facilities and the terms of sanction. Pursuant to the above sanction you have availed and started utilising the credit facilities after providing security for the same, as hereinafter stated. The present outstanding in various loan/credit facility accounts and the security interests created for such

ı	liability are as un	der:		
	Nature and Type of facility	Limit	Rate of interest	0/S as on (inclusive of interest upto 31.07.2023)
	Term Loan	Rs. 450.00 lakh	13.80 %	Rs.1,91,32,205/- Dr (plus reversal of interest of Rs.83,659/, as on 31.01.2020) (plus applicable interest due from 01.02.2020)
l	Security agreement with brief description of securities			

Equitable mortgage of factory Land and Building situated at Survey No. 36. Hissi No. 2, Village Khaipada, Tal. Vasai, Dist: Thane 401 201 in the name of Naina Suni Jain and Sunil Nagraj Jain admeasuring area of 1231.41 sq mtrs. Equitable mortgage of factory Land and Building situated at Survey No. 36, Hissa

No. 2, Village Khaipada, Tal. Vasai, Dist: Thane 401 201 in the name of Naina Sunil No. 2, Village Knalpada, 1al. vasal, Dist: I hane 401 201 in the name of Naina Sunil Jain and Sunil Nagraj Jain admeasuring area of 2788.10 sq mtrs.

Equitable mortgage of Flat No. 701, C Wing, Golden Nest, 14, Sonam Ganga Co-op Hsg Society, Survey No. 34/2, Hissa No. 13 of Village Gaddeo, New Golden Nest, 100 ft Road, Bhayander East, Dist. Thane in the name of Naina Jain.

Equitable mortgage of Flat No. 702, C Wing, Golden Nest, 14, Sonam Ganga Co. op. Hsg. Society, Survey No. 34/2, Hissa No. 13 of Village Gaddeo, New Golden Nest, 100 ft. Road, Bhayander East, Dist. Thane in the name of Mr Sunil Nagraj Jain and Mrs Naina Sunil Jain

2. In the letter of acknowledgement of debt dated 31.10.2017 you have acknowledged your liability to the Bank to the tune of Rs.525lakhs as on 31.10.2017. The outstanding's as stated above, include further drawings and interest upto 31.01.2020 and other charges debited to the account. (Or)

3. In the audited balance sheet of the Company for the year ended \_\_ you have confirmed and acknowledged liability to the Bank to the tune of Rs \_\_ Lakhs as on \_\_ . The outstanding stated above include further drawings and interest up to - other charges debited to the account are Rs. - . As you are aware, you have committed defaults in payment of interest on abo

loans/outstanding for the Quarter ended 30.06.2023 and Rs. 1,91,32,205/- plus reversal of interest of Rs.8,83,659/-. You have also defaulted in the payment of installment of term loan /demand loan which have fallen due for payment or Consequent upon the defaults committed by you, your loan account has bee

classified as non-performing asset on 31.01.2020 in accordance with the Reserves Bank of India directives and guidelines. In spite of our repeated requests and demands you have not repaid the overdue loans including interest thereon. Having regard to your inability to meet your liabilities in respect of the credit facilities duly secured by various securities mentioned in para 1 above, and classification of your account as a non-performing asset, we hereby give you notice under sub-section (2) of section 13 of the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002, and call upon you to pay in full and discharge your liabilities to the Bank aggregating Rs. 1,91,32,205/- plus reversal of interest of Rs.8,83,659/- as on 31.01.2020, as stated in para 1 above, within 60 days from the date of this notice. We further give you notice that failing payment of the above amount with interest till the date of payment, we shall be free to exercise all or any of the rights under sub-section (4) of section 13 of the said Act, which please note.

Please note that, interest will continue to accrue at the rates specified in para above for each credit facility until payment in full.

3. We invite your attention to sub-section 13 of the said Act in terms of which you are barred from transferring any of the secured assets referred to in para 1 above by way of sale, lease or otherwise (other than in the ordinary course of business) without obtaining our prior written consent. We may add that non-compliance with the above provision contained in section 13(13) of the said Act, is an offence punishable under section 29 of the Act.

9. We further invite your attention to sub section (8) of section 13 of the said Act in terms of which you may redeem the secured assets, if the amount of dues together with all costs, charges and expenses incurred by the Bank is tendered by you, at any time before the date of publication of notice for public auction/inviting quotations/tender/private treaty. Please note that after publication of the notice as above, your right to redeem the secured assets will not be available.

10.Please note that this demand notice is without prejudice to and shall not be construed as waiver of any other rights or remedies which we may have, including without limitation, the right to make further demands in respect of sums owing to us.

> Chief Manager Authorised Officer Bank of Baroda

Yours faithfully